

राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन साजरा करणे. यासाठी सविहलिन सर्जन आणल माहनगरपालकलमधील मुख्य आरोग्य अधकलरी यांना परणलमकरकयोजना आखून देण्यलत आल्यल. यल योजने अंतरगत समाज व व्यक्ती यलतील सुसंवाद, स्वेच्छल रक्तदानलचे महत्त्व रक्तदान करण्यलवषलयीचल दृष्टकलने व वलगणूक यलसलठी अनेकउपक्रम सुचवण्यलत आले.

1. □ कंदरीत प्रसदधी मलधुयमलंदवलरे
2. मरैथॉन स्पर्धलंके आयोजन करणे.
3. नबलंध स्पर्धल, चतलर कवल रलंगोळी स्पर्धल
4. महललल मंडळलंके सहभलग
5. होमगलरड व महललल पोलसलंकी मदत
6. मोक्यलच्यल दवलशी रक्तदान शबलरल
7. □ न.सल.सल., □ न.□ स.□ स महावदल्यललये आणल स्क्कऊट यलंचल सहभलग.
8. रक्तदानलच्यल चतलरर्पती आणल सरव मोहमलंकी नूंद

सरव सवलहलल सर्जनस, रक्तपेदुयल, इंडीयन रेड क्रॉस यलंनल शबलरल आयोजतल करण्यलसलठी मलरगदरशनपर पतुरे व सूचना देण्यलत आली. ऑक्टूबर महनल्यलंमधे मोटुयलप्रमलणलवर स्वेच्छल रक्तदान शबलरल आयोजतल करण्यलत येतलत. १०० हून अधकल वेळल रक्तदान करणलर □ यल व्यक्तींनल पुरस्कुत करण्यलत येते. सरकरने अशल ३७ रक्तदलतुयलंनल प्रमलणपतुरे व सुवर्ण पदकेदेऊन तुयलंचल सनुमलन केळल आहे.

□□□□ □□ □□□□ □□□□ □□□□□□

रक्तदानलचे अधकलरी, तंतरजुज यलंनल इंडयलन फरमलसुयुटकुल्लस मुंबई तरुफे अतुयलधुनकलमलहती दली गेली. कंटुयनल्युयगल □ जुयूकेशन प्रोगुरलम हल अतुयलधुनकल शूकुषणकलकरुयकुमलत रक्तदानलचे अधकलरी व तंतरजुज सहभलगी होते. रक्तपेदुयलंमधील अधकलरी व तंतरजुज यलंच्यलसलठी फुड अँड ड्रग एडमनलसलटुरेशन औरंगलबलद तरुफे □ कपरषलद आयोजतल करण्यलत आली यल परषलदेतही सरव अधकलरी व तंतरजुज उपसुथतल होते.

महलरलषुटुर रलजुयलतील सरव मोहमल यशसुवीरतलतुयल पलर पलडणुयलत केणतुयलही प्रकरचुयल अडचणी आलुयल नलहीत.